

प्रति,  
प्रकाशक व लेखक

स.न.

वषय: अमेझॉन व फ्लिपकार्ट वर आपली पुस्तके / प्रकाशने वितरित करण्याबाबत

अमेझॉन व फ्लिपकार्ट या दोन ऑनलाईन विक्री माध्यमांतून पुस्तकांचे वितरण व विक्रीची सेवा संगणक प्रकाशनने सुरू केली आहे. आपल्या प्रकाशनाची पुस्तकेही आम्ही ऑनलाईन वितरणासाठी घेऊ इच्छितो. त्या संबंधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

**संगणक प्रकाशनाच्या माध्यमातून अमेझॉन व फ्लिपकार्ट वरील ऑनलाईन पुस्तक विक्री योजना: कोणासाठी, कशासाठी?**

- अमेझॉन व फ्लिपकार्ट वर पुस्तकांच्या विक्रीची व्यवस्था करणे अनेक प्रकाशकांना अनेक कारणामुळे शक्य होत नाही. अशा प्रकाशकांची पुस्तके अमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध व्हावीत, व भारतभरच्या वाचकांना ती सहजपणे मिळावीत यासाठी ही योजना आहे. जे प्रकाशक स्वतः अमेझॉन वगैरेवर विक्री करतात तेही स्वतःची विक्री चालू ठेवून अधिक प्रचारासाठी संगणक प्रकाशनच्या विक्री योजनेत सहभागी होऊ शकतात.

**ही योजना नेमकी काय आहे?**

- प्रकाशकांनी आपल्या पुस्तकाच्या प्रत्येकी **फक्त तीन प्रती** विक्रीसाठी द्यावयाच्या आहेत. त्या तीन प्रतींची विक्री झाल्यानंतरच पुढील पुस्तके द्यावयाची आहेत.
- अमेझॉन व फ्लिपकार्टवरील पुस्तक विक्रीसाठी विशिष्ट पद्धतीने पॅकेजिंग करावे लागते, तसेच ऑनलाईन प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते. त्यासाठी होणारा खर्च संगणक प्रकाशन सोसते. तो प्रकाशकावर टाकला जात नाही.
- या विक्री प्रक्रियेत अमेझॉन व फ्लिपकार्ट यांचा कमिशन शेअर व सेवा चार्ज सुमारे २० टक्के असतो. त्या खेरीज पुस्तकांवर वाचकांना निदान १० टक्के डिस्काउंट ऑफर करावा लागतो. त्या ऑफरमुळे विक्रीला स्वाभाविकच चांगली चालना मिळते. अशा प्रकारे विक्रीतील सुमारे ३० टक्के शेअर बाजूस पडत असतो.
- पुस्तक कुरियरने पाठवण्याचा खर्च अमेझॉन - फ्लिपकार्ट घेतात. तो एका पुस्तकामागे सरासरी किमान ४० रुपये पडतो. तो खर्च अमेझॉन व फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर पुस्तकाच्या किंमती बरोबर वेगळा दाखवून तो ग्राहकाकडून घेतला जातो. काही प्रकाशक हा पाठवण्याचा खर्च सोसण्यास तयार असतात, व त्यामुळे ग्राहकाला ते पुस्तक छापिल किंमतीत घरपोच मिळते. अर्थात, पाठवण्याचा कुरियर खर्च स्वतः सोसायचा की ग्राहकावर टाकायचा यातला पर्याय प्रकाशक निवडू शकतो.
- संगणक प्रकाशन या व्यवहारात फक्त १८ टक्के कमिशन स्वतःसाठी ठेवते, व त्यातूनच पॅकेजिंग, ऑनलाईन कार्यपद्धती वगैरेचा खर्च भागवला जातो.
- थोडक्यात, वर उल्लेखिलेले (बाजूस पडणारे) ३० टक्के व संगणक प्रकाशनाच्या सेवेचे १८ टक्के असे मिळून एकूण ४८ टक्के कमिशन प्रकाशकाने संगणक प्रकाशनला द्यावयाचे व उर्वरित ५२ टक्के विक्रीची रक्कम मिळवायची अशी ही योजना आहे.

- पुस्तक विक्रीचा तपशील दर बुधवारी, म्हणजे दर आठवड्याला प्रकाशकाला ईमेलने कळविण्यांत येतो. त्यामुळे पुस्तकाची विक्री झाली असेल तर प्रकाशकाला ताबडतोब त्याची माहिती मिळते. विक्री झाली नसली तरी शून्य विक्रीचा रिपोर्ट पाठवला जातो.
- विक्रीची रक्कम अमेझॉन - फ्लिपकार्ट यांचेकडून साधारणतः १२ दिवसांत येते. कारण पुस्तकाची डिलीव्हरी झाल्यानंतर ती डिलीव्हरी काही कारणाने 'रिजेक्ट' करण्याची व रिफंड घेण्याची मुभा ग्राहकाला असते. त्यामुळे विक्रीनंतर काही अवधी 'रिजेक्शन होते की नाही' यासाठी थांबून मगच विक्रीची रक्कम अमेझॉन किंवा फ्लिपकार्टकडून जमा होते.
- संगणक प्रकाशन दर महिन्याच्या २८ तारखेस एकूण विक्रीचा तपशील ईमेलने व विक्रीची देय रक्कम बँक ट्रान्सफरने प्रकाशकाच्या खात्यात जमा करते.
- या योजनेत पुस्तकाच्या **फक्त तीन प्रती** संगणक प्रकाशनला द्यावयाच्या असल्याने प्रकाशकाला मोठी जोखीम नसते. खेरीज दिलेल्या तीन प्रती परत घेण्याची मागणी प्रकाशकाने केल्यास कामाच्या तीन दिवसात त्या परत पाठवण्याची व्यवस्था संगणक प्रकाशन करते. अशा सर्व उभयपक्षी व्यवहाराच्या अटींचा व्यवहार लेखी MOU द्वारा केला जातो.
- या संदर्भात अधिक माहितीसाठी संगणक प्रकाशनचे ePublisher श्री. विश्वनाथ खांदारे यांचेशी ९९८७६४२७९१ या मोबाईल व व्हॉटसअप नंबरवर कृपया संपर्क साधावा.

### भारत सरकार कडे पुस्तकाची ISBN नोंदणी करण्यासंबंधी

ऑनलाईन विक्री करण्यासाठी पुस्तकाचा भारत सरकारकडे नोंदणी झालेला ISBN क्रमांक आवश्यक असतो. आपल्या पुस्तकांची ISBN नोंदणी झाली नसल्यास आपण ती करावी अशी विनंती आहे. ISBN च्या नोंदणीची सोय भारत सरकारने ऑनलाईन व मोफत उपलब्ध केली आहे. या संदर्भातील अधिक माहिती अथवा त्या संदर्भात काही अडचण असल्यास मोफत मार्गदर्शन आम्ही देतो. त्यासाठी उपरोल्लेखित दूरध्वनीवर अवश्य संपर्क साधावा. काही कारणाने, आपल्या पुस्तकांच्या ISBN नोंदणीचे काम आपल्याला आऊटसोर्स करायचे असेल तर त्यासाठी प्रति पुस्तक नाममात्र रू.३५/- असा दर आहे.

### ऑनलाईन विक्रीची जाहिरात व प्रसार


संगणक प्रकाशनातर्फे जी पुस्तके विक्रीसाठी अमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत त्यांची जाहिरात ललित मासिक, सोशल मिडिया व अन्य माध्यमांतून करण्याचे नियोजन आहे. आपणही आपल्या जाहिरातींत आपली पुस्तके अमेझॉन वगैरे वर उपलब्ध असल्याची घोषणा जरूर करावी.

आपल्या प्रकाशनाची पुस्तके वरील योजनेतर्गत ऑनलाईन विक्रीसाठी मिळावी अशी विनंती आहे.


धन्यवाद.

आपला,

संगणक प्रकाशन साठी



विश्वनाथ खांदारे  
ePublisher



संजय बांदेकर  
प्रमुख व्यवस्थापक